

सांगली जिल्ह्यातील खटाव तालुका पलुस येथे तलाठी चावडी कार्यालय तथा निवासस्थान बांधकामाच्या अंदाजपत्रक व नकाशास प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन निर्णय क्रमांक: बीएलडी-३६१३/प्र.क्र.२६७/ई-८,
३२ वा मजला, सेंटर -१ इमारत, जागतिक व्यापार केंद्र,
कुलाबा, मुंबई-४०० ००५.
तारीख: ११ नोव्हेंबर, २०१३.

वाचा

जिल्हाधिकारी, सांगली यांचे पत्र क्र. साशा-१/का-४/प्रशा/आरआर/१२१२/२०१३,
दिनांक २३.१०.२०१३.

शासन निर्णय

सांगली जिल्ह्यातील खटाव तालुका पलुस येथे तलाठी चावडी कार्यालय तथा निवासस्थान बांधकामाच्या रु. २३,२७,६००/- (अक्षरी रुपये तेवीस लक्ष सत्तावीस हजार सहाशे फक्त) इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास व नकाशास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

२. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंदाजपत्रकाची सर्वसाधारण तपासणी करून घेण्यात आली असून त्यात खालील बाबी आढळून आल्या.

(१) सदर इमारतीचे एकूण प्रस्तावित बांधकाम क्षेत्रफळ ७०.५८ चौ.मी. आहे.

(२) सदर कामाचे अंदाजपत्रक शासनाचे वास्तुशास्त्रज्ञ यांनी तयार केलेल्या नकाशे व आराखड्यावर आधारित आहे.

(३) सदर कामाचा सरासरी बांधकाम दर रु. २०,४८३/- प्रतिचौमी. घेतला असून एकत्रित दर रु. ३३,०००/- प्रतिचौमी. असा आहे.

(४) अंदाजपत्रक उप अभियंता, सा. बां. उपविभाग, पलुस यांनी तयार केले आहे. व सक्षम अधिकारी म्हणून कार्यकारी अभियंता, सा. बां. विभाग, मिरज यांनी साक्षांकित केले आहे.

(५) अंदाजपत्रक २०१३-१४ च्या दरसूचीवर आधारित आहे. अंदाजपत्रकात रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठीची तरतूद ढोबळ स्वरूपात अंदाजे रु. १.०० लक्ष करण्यात आली आहे सदरील कामास उपभोक्ता खात्याची सहमती गृहीत धरण्यात येत आहे. तसेच सदरील अतिरिक्त बाबीच्या किंमती या ढोबळ स्वरूपात असून त्याबाबतची प्राथमिकता जिल्हाधिकारी, सांगली यांनी त्यांचे स्तरावर ठरवावी. कामाची निकड लक्षात घेता सदरील बाबी ढोबळ स्वरूपात केल्याप्रमाणे ठेवण्यात येत आहेत.

(६) अंदाजपत्रकास ४ टक्के आकस्मिक खर्च, ८ टक्के बाह्य पाणीपुरवठा व मलनित्सारण खर्च व ८ टक्के विद्युतकरण, ०.५ टक्के कामाचा विमा व दरसूचीतील वाढ इ. तरतूद योग्य करण्यात आल्या आहेत.

(७) काम सुरु करण्यापूर्वी जागेच्या मालकी हक्काबाबतची पूर्तता करुन घ्यावी.

(८) ढोबळ स्वरूपात धरण्यात आलेल्या तरतूदीबाबत काम करतेवेळी विस्तृत अंदाजपत्रक दरपत्रे मंजूर करुनच काम हाती घ्यावे.

३. प्रस्तुत कामाच्या अंदाजपत्रकात वरील प्रमाणे सुधारणा व दुरुस्ती करुन परिच्छेद क्रमांक २ मधील अटीच्या अधीन राहून कामास रु. २३,२७,६००/- (अक्षरी रुपये तेवीस लक्ष सत्तावीस हजार सहाशे फक्त) इतक्या रक्कमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाची सहमती आहे.

४. प्रस्तावित बांधकामावरील खर्च "४०५९-सार्वजनिक बांधकामावरील भांडवली खर्च ०१ कार्यालयीन इमारती-१०१ बांधकाम पंचवार्षिक योजनाअंतर्गत योजना जिल्हा प्रशासन - मागणी क्रमांक एच-८" या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा आणि सार्वजनिक बांधकाम विभागास उक्त लेखाशिर्षाखाली मंजूर केलेल्या अनुदानातुन भागविण्यात यावा. मात्र सदरच्या खर्चासाठी अंदाजपत्रकामध्ये तरतूद केल्याशिवाय बांधकामास सुरुवात करु नये.

५. सदर आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहमतीने तसेच शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक वि.अ.प्र./१००८/प्रक्र-७०/२००८/विनियम, दिनांक १५.५.२००९ अन्वये प्रशासकीय विभागास प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करुन निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३११११११०५२४४३१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

श्रीकृष्ण पवार

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. विभागीय आयुक्त, पुणे.
२. जिल्हाधिकारी, सांगली.
३. प्रधान लेखापाल महाराष्ट्र १/२ (लेखा व अनुज्ञेयता) मुंबई / नागपूर
४. महालेखापाल (लेखा परिक्षा), मुंबई
५. जिल्हा कोषागार अधिकारी, सांगली.
६. तहसिल कार्यालय, पलुस, जिल्हा सांगली.
७. सार्वजनिक बांधकाम विभाग (इ मा-३) मंत्रालय, मुंबई.
८. नियोजन विभाग (का-१४७५) मंत्रालय, मुंबई.
९. वित्त विभाग (अर्थसंकल्प-१२ व व्यय- ९) मंत्रालय, मुंबई.
१०. निवड नस्ती ई-८, महसूल व वन विभाग, मुंबई.